# Indokem Pimited

(CIN NO.: L31300MH1964PLC013088)

Registered Office:
"KHATAU HOUSE", Ground Floor.
Mogul Lane, Mahim (West),
Mumbai - 400 016.

Phone : 61236767 Fax : 61236718

Website: www.indokem.co.in

15th January, 2022

To,
The Bombay Stock Exchange Limited,
Corporate Relations Department
1st Floor, New Trading Ring,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Scrip Code: <u>504092</u>

Subject: Newspaper Advertisement of Extract of Standalone Unaudited Financial Results for the 3<sup>rd</sup> Quarter ended 31<sup>st</sup> December, 2021.

Respected Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, We enclose herewith the copies of Newspaper cuttings of the Extract of Standalone Unaudited Financial Results for the 3<sup>rd</sup> Quarter ended 31<sup>st</sup> December, 2021; as approved by the Board of Directors of the Company in its meeting held on Friday, 14<sup>th</sup> January, 2022; published in the following newspaper:-

1. Business Standard- All over India edition. (English)

2. Mumbai Lakshadweep - Mumbai edition. (Marathi)

Kindly take the same on your records.

Thanking You

Yours Truly,

For INDOKEM LIMITED

Rajesh D. Pisal

(P):502...

Company Secretary and Compliance Officer

MUMBAI

Encl: a/a

# CDS' chopper crash caused by pilots' misjudgment: Report

Sudden weather change led to pilots' spatial disorientation: Court of Inquiry

New Delhi, 14 January

tri-service Court of Inquiry has submitted its preliminary findings into the Mi-17 V5 helicopter crash that killed the Chief of Defence Staff (CDS), General Bipin Rawat, and 12 others on December 8.

According to a Ministry of Defence (MoD) statement on Friday, "The inquiry team analysed the Flight Data Recorder (FDR) and Cockpit Voice Recorder (CVR), besides questioning all available witnesses to determine the most probable cause of the accident."

"The Court of Inquiry has ruled out mechanical failure, sabotage or negligence as a cause of the accident. The accident was a result of entry into clouds due to unexpected change in weather conditions in the valley. This led to spatial disorientation of the pilot resulting in Controlled Flight into Terrain (CFIT)," said the Court of Inquiry.



The Court of Inquiry has ruled out mechanical failure. sabotage or negligence

CFIT, is the bleak term used sense for orientation. to describe an aircraft impacting the ground while the pilot(s) are in full control of the

Spatial disorientation is the inability of a pilot to correctly interpret an aircraft's attitude, altitude or airspeed in relation to the earth or other points of reference. It is most critical at night, or in poor weather, when since vision is the dominant

For example, a pilot flying over snow with the sky obscured, loses his/her perception of depth. Or a pilot flying in cloud, or in poor weather conditions when the horizon is not visible, may feel he is banking to the left or right when he is actually flying straight and level. This could lead to overcorrection, which could be disthere is no visible horizon, astrous if the pilot does not recover in time

Commander Abdul Naseer Hanfee, a decorated helicopter pilot who has extensive experience flying the Mi-17 helicopter in the Nilgiri mountains, where the crash occurred, there is often a huge build-up of moisture in those hills that builds up into clouds when the temperature rises. When helicopter pilots try to fly through those clouds, they get spatially disoriented, resulting in their crashing into the ground.

Experienced pilots, such as the two who were flying that helicopter, would return to their home base in Sulur, outside Coimbatore and return when the clouds dissipated somewhat. The inquiry has not mentioned why the pilots did not do so.

Lessons will be learned from this accident, said Hanfee. That is also evident from the MoD release, which states: "Based on its findings, the Court of Inquiry has made certain recommendations which are being reviewed."

#### **NOTICE TO CUSTOMERS** AND USER PUBLIC

Notice is hereby given to our customers/merchants and user public that RBI, in exercise of the powers conferred on them under the Payment and Settlement Systems Act, 2007, has not renewed the Certificate of Authorization (CoA) issued to the Company for issuance and operations of the PPIs and accordingly the payment system operations of the has ceased from 31-12-2021

In this regard

1) Customers can obtain refund of the balance lying in their wallets by onetime credit to their own Bank accounts by making a request to the Company within a period of 2 months from the date of publication of this within 10 days of receipt of such

2) Signed requests for redemption may be submitted either in physical form or by sending a scanned copy of the same through e\_mail to Ms. Geena Thomas, CFO, Muthoot Vehicle & Asset Finance Ltd. 5th and 6th Floor, Midhun Towers, K P Vallon Road, Kadavanthra, Kochi 682020 Phone: 7593864403 , e\_mail: geenaajith@muthootgroup.com. Place: Ernakulam

> The Chief Executive Officer, **Muthoot Vehicle and** Asset Finance Ltd

#### INDOKEM LIMITED

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND PERIOD ENDED DECEMBER 31, 2021

CIN NO.: L31300MH1964PLC013088 Regd. Office: Plot No. 410/411, Khatau House, Mogul Lane, Mahim, Mumbai 400 016. Tel No.: +91-22-61236767/61236711 Email: iklsecretarial@gmail.com Website: www.indokem.co.in

		0	uarter ende	ed	Period	Year	
	Particulars	31, 2021	September 30, 2021 (Unaudited)	December 31, 2020 (Unaudited)	December 31, 2021 (Unaudited)	31, 2020	ended March 31 , 2021 (Audited)
1	Total income from operations	3,421	2,443	2,226	8,314	5,169	7,947
2	Profit / (Loss) before tax	156	19	136	224	208	299
3	Profit / (Loss) for the year	156	19	136	224	208	296
4	Total comprehensive income / ( loss) net of tax	154	16	136	219	208	290
5	Paid-up equity share capital						
	(face value of Rs. 10/- each)	2,433	2,433	2,433	2,433	2,433	2,433
6	Other Equity						759
7	Earnings per share (EPS) (not annualised)						
	Total Earnings per share						
	(a) Basic (in Rs.)	0.64	0.08	0.56	0.92	0.86	1.22
	(b) Diluted (in Rs.)	0.64	0.08	0.56	0.92	0.86	1.22

Place : Mumbai Date : 14/01/2022

The above financial results were reviewed by the Statutory Auditors, Audit Committee and approved by the Board of Director at the meeting held on January 14, 2022.

The Company operates in two segments, viz. textile dyes and chemicals and electrical capacitors. However the segmen reporting for electrical capacitors is not disclosed separately, as the same does not qualify for separate disclosure as per Ind. AS 108 on operating segments.

The Board of Directors of the Company, at its meeting held on September 13, 2021 have considered and approved a Revised Scheme of Amalgamation between the Company and Refnol Resins and Chemicals Limited. The appointed date for the scheme is April 1, 2021 or such other date as may be fixed or approved by the National Company Law Tribunal. Pending approval from various authorities, no accounting effect has been given to the above scheme for the quarter ended December 31, 2021.

The figures of the previous period(s) / year have been regrouped / reclassified wherever necessary For Indokem Limited

Mahendra K Khatau Chairman & Managing Director DIN: 00062794

# **Upbeat Akhilesh slams** Yogi as Maurya joins SP

Samajwadi Party (SP) president Akhilesh Yadav on Friday took a swipe at UP CM Yogi Adityanath, saying by his '80 versus 20' assertion, he meant only 20 per cent of the population will back the BJP in the UP assembly elections.

The remaining 80 per cent will support the SP, Yadav

On Friday other backward Dharam Singh Saini, five BJP MLAs and a legislator of the Yadav said.

Apna Dal (Sonelal), a BJP allv. formally joined the SP.

"Baba *Mukhyamantri* should engage a math teacher," Yadav said. "Baba CM has failed.

No matter how many

people come from Delhi, he is not going to pass the exams. The BJP have hit their own wicket in such a way that they are not able to understand the strategy of our classes (OBC) leader Swami leaders. Had they known, Prasad Maurya, minister they would have started doing damage control,

# 9 DEAD IN TRAIN ACCIDENT Problem with locomotive's equipment: Rly minister

Railway Minister Ashwini Vaishnaw on Friday visited West Bengal's Jalpaiguri district, where the Bikaner-Guwahati Express met with an accident a day ago, and said that preliminary reports suggested there was 'some issue' with the equipment of the locomotive. At least nine people were killed and 36 injured after 12 coaches of the express train went off the rails on Thursday.

Vaishnaw said the actual reason behind the accident would be ascertained only after dismantling the engine's equipment. "Preliminary findings suggest there was some issue with the locomotive's equipment, not with speed restrictions or tracks. There will be marks on the equipment. Only after studying those marks, the reason behind the accident can be ascertained," he said.

#### SHRI BOMBAY HALAI BHATIA MAHAJAN

398-C, Kalbadevi Road, Mumbai-400 002, Tel No.: 2205 2002 / 22095911, Web: www.bombayhalaibhatia.org , E-mail: shribhbm@gmail.com Trust Regn. No.: A-0001341 (GBR) of B.P.T. Act 1950

"Members of Mahajan are hereby informed that according to Clause 34 of the Constitution, a meeting of Mahajan will be held at 10:00 a.m. on Sunday, 20th February, 2022 in the New Hall of Mahajan. The Members are requested to remain present in time. In case physical meeting is not permissible due to Covid / Lockdown, a virtual Meeting will be held on the same day and time. The details for the same will be conveyed to Members in due course of time

**AGENDA** 

1) To consider Minutes of Mahajan's Meeting held on Sunday, 05-09-2021 To consider an amount of Aid from Mahajan for the Financial Year 2022-23 according to Clause 29 (c) of the constitution and to pass necessary Resolution for the same

3) To discuss, finalize and approve the Tender received for the

 To present any other business received from Members according to Clause 34 (f) of the Constitution with permission of President. 5) To present any other business as may be included in the Agenda with permission of President.

Date: 15-01-2022 Preyas Bhagwandas Morparia \* Kiran Keshavji Ved Prithviraj Ranjit Kapadia Managing Trustees Shri Bombay Halai Bhatia Mahajan

# COCHIN INTERNATIONAL AIRPORT

**TENDER NOTICE** 

Sealed tenders are invited from reputed agencies for the work mentioned below at Cochin International Airport.

	Name of work	Estimated Amount (Rs)	EMD (Rs.)	Period of Completion		
	Pavement modification work at Airside of Business Jet Terminal	at Airside of   58.30		03 Months		
Agencies may submit their application in the Office of the Managing						

Director, Cochin International Airport Ltd., Kochi, Airport P.O.-683111 on or before 20/01/2022 for pregualification. For more details, visit our website www.cial.aero Sd/- Managing Directo

▶ FROM PAGE 1

## Third wave...

Eric Braganza, president of the Consumer Electronics and Appliances Manufacturers Association, said sales were down by 15 per cent since December as the third wave began. "Dealers have reduced their buying as there is uncertainty over lockdowns," Braganza said. Dealers fear their cash flow will get impacted if there is lockdown, he added.

Covid-induced curbs, as consumers remain home-bound, e-commerce firms have got busier. Flipkart. for instance, has witnessed a significant increase in demand for products such as health test kits, oximeters, digital thermometers and groceries in the past 12 days, said a company spokesperson, "While oximeters and health test kits saw a surge of over 3.5 times and 22 times overall, the grocery category saw 1.6 times growth in demand during this period," the spokesperson

Similarly, SoftBank-backed internet commerce platform Meesho is seeing an increase in demand for health and wellness products. It has seen the orders for sanitizers double, while demand for masks has seen a 34 per cent jump.

Quick commerce platform Zepto, too, is seeing significant sales growth, expanding 36 per cent week over week. Consumers have been doing some pantry loading of categories like cooking essentials and packaged food. Sales of cooking essentials like atta. rice, oil, and dry fruits have grown by 49 per cent. Within cooking essentials, pulses sales have grown by some 76 per cent, cereals and rice products by 54 per cent, and atta and oil by over 35 per cent.

Aadit Palicha, CEO and cofounder of Zepto, said packaged food categories like biscuits, noodles, breakfast cereals, and ketchup have also posted similar growth.

In a sharp contrast, sales are under pressure at offline retailers of packaged goods and essentials, shows the data compiled by Bizom, a retail intelligence firm. According to Akshay D'Souza, chief growth and insights officer at Bizom, even as the overall consumption has taken a hit during the ongoing third wave, packaged foods sales are the worst hit and are falling by almost a quarter, driven by lower sales of 'ready-to-eat' products.

Unlike what e-commerce firms are seeing, sales of hygiene products at retailers have remained muted. "With very limited control and lockdown measures, it does seem that business activity won't be affected as much as previous waves this time. Commodity products are showing steady demand driven by consumer focus towards 'need' products rather than discretionary ones," said D'Souza.

Meanwhile, in anticipation of the demand overshooting like last vear, e-commerce firms are scaling up their operations. Take Udaan, India's largest business-to-business ecommerce platform, for instance. It has streamlined its business strategy and has augmented its supply chain and logistics infrastructure to cater to any foreseeable demand. It has restructured its inventory planning process on a daily basis to ensure there is sufficient and continuous supply. The company said it is experiencing high demand for diapers, laundry and personal care products.

## 2021...

"In addition, extreme weather events like very heavy rainfall, floods, landslides, lightning, thunderstorms and droughts were also experienced in various parts of the country," the report said.

It added that in 2021 heavy rainfall and flood-related incidents claimed over 750 lives -215 in Maharashtra, 143 in Uttarakhand, 55 in Himachal Pradesh, 53 in Kerala and 46 in Andhra Pradesh. Thunderstorms and light-

ning caused more than 780 deaths. The IMD said that in 2021, events like snowfall, cold wave, dust storm, gale, and hailstorm also affected different parts of the country, leading to loss of life and livestock, injuries, and damage to crops and property. In 2020, around 1565 lives were lost due to extreme weather events, while the number was around 1560

## Markets...

"These trades are now unwinding (or short-covering of positions), leading to a price recovery in most risk assets, including equities, commodities, and emerging market

currencies," Sinha added. He expects the short-covering to end soon, leading to a weakness in the equity and currency markets once again.

Over the long term, he expects the Indian equity market to remain volatile and trend downward due to the monetary tapering by the Fed. "Monetary tapering and the follow-rate hike by the US Federal Reserve will greatly slow down capital inflows in the Indian market, which will weigh on equity prices and the rupee-dollar exchange rate,"

he added. Historically, there has been a high positive correlation between the changes in the US Federal balance sheet and the changes in the Indian equity markets. The correlation coefficient between the size of the Fed balance sheet and the Nifty 50 index has been 0.95 since the beginning of April 2020, translating into a rise or fall in the index in tandem with the changes in the Fed balance sheet.

The US Federal Reserve has expanded its balance sheet by around 20 per cent, or \$1,425 billion, since the beginning of the 2021 calendar year. In the same period, the Nifty50 index is up around 30 per cent. The Fed uses these additional dollars to purchase financial assets such as US government bonds, mortgage-backed securities, and corporate bonds. This expands liquidity in financial markets and leads to a rally in bonds and equity

According to the Federal Reserve timeline, it will cut its asset purchase programme by the month of March this year, and then start selling down its stockpile of bonds in a bid to shrink its balance sheet.

Other analysts, however, say tapering by the Federal Reserve will only have a minor impact on the Indian equity market. "The Indian market may actually outperform US equities in 2022 in constant currency terms as tapering by the Fed and the resulting higher interest rate will dry up share buybacks in the US market. Share buybacks funded through low-cost debt accounted for nearly 40 per cent of the rise in US equities in recent years," said Shailendra Kumar, CIO of

# Automobile...

"But the industry faced challenges mainly due to supplyside issues relating to semiconductors. For the customers of entry-level vehicles, the cost has seen a significant increase mainly due to increase in the raw material prices and the impact of regulations," said Ayukawa, in his opening remarks at the virtual press conference.

As a result quarter, passenger vehicle sales touched the lowest point in five years, two-wheelers the bottom in nine years, commercial vehicles (leaving aside 2020) the lowest in five years. and three-wheelers, the worst impacted, tanked to the lowest level in 13 years, said Ayukawa. Besides the pandemic, a high cost of ownership, which came on the back of rising raw material prices and ensuing price hikes, dented sales, he said.

The industry has been facing supply-chain issues for more than a year. The shortage is expected to continue as fresh investment in creating semiconductor-making units will take some more time to come on stream, he said.

Ayukawa said some segments of the automobile market, like two-wheelers, did have high inventories.

Three-wheelers had started recovering but things have gone into reverse during the third wave, he said.

Sales in the current quarter are expected to be better than in the previous one but will depend on the way the pandemic pans out, said Ayukawa, steering clear of giving any firm projections.

Hemal Thakkar, director, CRISIL Research, said the Siam data showed that dealers in passenger vehicles continued to have lean inventories and demand continued to outpace supply. In the case of twowheelers, there is a slowdown in demand, resulting in high inventories at the dealers' end despite two continuous months of correction by the manufacturers.

"Sales of commercial vehicles have seen consistent recovery as economic activities continue to show improvement ... However, the impact of Omicron is something that needs to be monitored in the coming months," he said.

## केनरा बैंक Canara Bank 🧗 सिंडिकेट Syndicate

KHOLKHE BRANCH: Building No. 707, Ground Floor, Near Toyota wroom P.O. ONGC Kolkhe Panyel Navi Mumbai Maharashtra-410 221

WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank Kholkhe Branch, appointed under Securitisation And Reconstruction of Financia

ssets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinaft eferred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 29.10.2021 calling upon the **borrower, SRI. UMESH BHALCHANDRA PANDIT** H. No. 185/1, At Sangade, PO : Ajivali Taluk : Panvel, Dist. Raigad to repay the amoun mentioned in the notice, being ₹ 1,23,839/- (Rs. One lakh Twenty Three Thousand Eight Hundred Thirty Nine Only) plus interest due and other Cost within 60 days The borrower / Guarantor having failed to repay the amount, notice is hereby

given to the borrower and the Public in General, that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferre in him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule n this 12th January 2022. The borrower in particular & the **Public in General** are hereby cautioned not to dea with the property and any dealings with the property will be subject to the charge o Canara Bank, Kholkhe Branch, for an Amt. of ₹ 1,23,839/- (Rs. One lakh Twenty

he borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** Sri. Umesh B. Pandit, R/o. Sangade, Post Ajivali, Tal. Panvel, Dist. Raigad is tho owner of piece of land bearing Gat No / Gav Namuna No. 8, City Survey No. 165/1 o Village Sangade, Taluka Panvel, Dist. Raigad, admeasuring 363 Sq. Ft. ➤ Bounded

Three Thousand Eight Hundred Thirty Nine Only) & Int. and other cost thereon

By :- Site / Apartment Boundaries • North : Sakharam Patil: • East : Kavit Date : 12.01.2022 Authorised Officer, Canara Bank

केनरा बैंक Canara Bank सिंडिकेट Syndicate

KHOLKHE BRANCH: Building No. 707, Ground Floor, Near Toyota room, P. O. ONGC, Kolkhe, Panyel, Navi Mumbai, Maharashtra-410 221. POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]
(For Immovable property)

WHEREAS, The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank, Kholkhe Branch, appointed under Securitisation And Reconstruction of Financia ent of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafte eferred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12 ead with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 29.10.2021 calling upon the borrower, SRI. ARUN RAM PATIL H. No. 73/A. At Sangade, PO. Ajiyali, Taluk : Panyel, Dist, Raigad to repay the amou ned in the notice, being ₹ 1,71,900/- (Rs. One Lakh Seventy One Thousand Nine Hundred Only) plus interest due and other Cost within 60 days from the date of receipt of the said notice

given to the borrower and the Public in General, that the undersigned has taker n him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 12th January 2022.

he borrower in particular and the Public in General are hereby cautioned not t deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of **Canara Bank**, Kholkhe Branch, for an amount of **₹ 1,71,900/- (Rs. One** Lakh Seventy One Thousand Nine Hundred Only) The borrower's attention is nvited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to **DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY** 

Sri. Arun Ram Patil, R/o. Sangade, Post Ajivali, Tal. Panvel, Dist. Raigad is the owne of piece of land bearing Gat No / Gav Namuna No. 8, City Survey No. 73/A of Villago Sangade, Taluka Panvel, Dist. Raigad, admeasuring 588 Sq. Ft. > Bounded By: Site / Apartment Boundaries • North : Javadas Gotiram Patil: • East : Pandural oma Patil; • South : Vijay Balaram Bhopi; • West : Baliram Budhaji Patil

Date: 12.01.2022
Place: Kolkhe, Panvel Authorised Officer, Canara Bank

## HP COTTON TEXTILE MILLS LTD H.P. COTTON TEXTILE MILLS LIMTED

(CIN: L18101HR1981PLC012274)
Regd. Office: 15th K.M. Stone, Delhi Road, V.P.O. Mayar, Hisar-125044 Website: www.hpthreads.com E-mail: info@hpthreads.com Tel: +91 11 41540471/72/73, Fax: +91 11 49073410

NOTICE is hereby given that the Extra-Ordinary General Meeting ('EGM') of the Members of H.P. Cotton Textile Mills Limited ('Company') will be held on Monday February 07, 2022 at 01:30 PM (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio ideo Means ('OAVM'), in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Genera Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars ssued by Securities Exchange Board of India ('SEBI Circulars') (MCA Circulars and SEBI Circulars collectively referred as 'Circulars').

In compliance with the Circulars, the Notice of the EGM has been sent by email to all ne members whose email ids are registered with the Company/Depositor participant. The emailing of Notice of EGM to all the members has been completed on January 14, 2022. The requirements of sending the physical copy of the Notice of the EGM to the Members have been dispensed with in accordance with the aforesaid firculars. The members attending the EGM through VC/OAVM shall be counted fo the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Act. Members whose email ids are not registered with the Company/Depositor

participants may follow the below process for registering or updating their email ids for receiving all communications including Annual Report, Notices etc. from the Company electronically: a) Members holding shares in physical mode and who have not registered

updated their email address with the Company are requested to register / update the same by sending signed request letter mentioning your name, email-id, folio number, number of shares held, certificate number, distinctive number and Complete Address along with self-attested copy of PAN card to the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. Alankit Assignments Limited a rta@alankit.com b) Members holding shares in dematerialised mode are requested to register

update their email addresses with the relevant Depository Participant

n Compliance with Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of th Companies (Management and Administration) Rules, 2014, and Regulation 44 o the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing the remote e-Voting facility before the EGM and e-Voting facility at the EGM to its members to exercis their right to vote on all the resolutions proposed to be transacted at the EGM by electronic means and the facility being provided by Central Depository Servic India) Limited (CDSL).

Facility for e-Voting at the EGM will be made available to those Members who are present in the EGM through VC/OAVM facility and have not already cast their vote or the Resolutions through remote e-Voting. The Members who have already cast thei vote by remote e-Voting prior to the EGM may also attend/ participate in the EGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. Detailed process and manner of remote e-Voting and e-Voting at the EGM by the members holding shares in dematerialized mode, physical mode or for members who have no registered their email addresses has been provided in the Notice of the EGM. All the Members are informed that:

1. The Special business as set forth in the Notice of the EGM will be transacted

through voting by electronic means in the form of e-voting. 2. The remote e-voting shall commence on Friday, February 04, 2022 (09.00 a.m. IST) and end on Sunday, February 06, 2022 (05.00 p.m. IST). The remote e Voting facility shall be disabled by CDSL thereafter and once the vote on a resolution is cast by a member, the member shall not be allowed to change

subsequently. B.A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e Monday, January 31, 2022, only shall be entitled to vote through remote e voting/e-voting at the EGM.

4.The Notice of EGM can be downloaded from the Company's website a www.hpthreads.com, websites of the Stock Exchange i.e. BSE Limited a

www.bseindia.com and CDSL website at www.evotingindia.com. 5. For detailed instructions pertaining to e-voting and joining the Meeting through VC/OAVM, Members may refer to the Notice of the EGM.

Members who need assistance before or during the EGM, for any grievances connected with the facility for e-Voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and the e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com of contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543

r Mr. Rakesh Dalvi (022-23058542). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M loshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to nelpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

For H.P. COTTON TEXTILE MILLS LIMITED

Place: New Delhi Date: January 14, 2022

Shubham Jair

# पुण्यातील नाट्यगृहात ५० टक्के उपस्थिती; नियम मात्र ५०

लोकांचाच पुणे, दि.१४ (प्रतिनिधी): नाट्यगृहांमध्ये नाटकांच्या प्रयोगांसाठीच केवळ ५० टक्के क्षमतेचा नियम लागू आहे इतर सांस्कृतिक, धार्मिक राजकीय कार्यक्रमांसाठी नाही. या कार्यक्रमांना ५० लोकांच्याच उपस्थितीचाच नियम असल्याचे महापालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे महापालिकेच्या वतीने जानेवारी ते एप्रिल अशा चारमाही तारखांचे

वाटप करण्यात आले

वाढत्या संसर्गामुळे

ध्ये ५० टक्के क्षमता

शासनाने नाट्यगृहांम

आहे. मात्र, कोरोनाच्या

आणि बाहेरील बंदिस्त सभागृहातील कार्यक्रम ांना ५० लोकांच्या उपस्थितीचा नियम लागू केला आहे; परंत् प्रशासनाच्या नियमावलीमध्ये त्याबाबत र-पष्टता नसल्याने आयोजकांनी नाट्यगृहांमध्ये सरसकट कार्यक्रमांनाही ५० टक्के क्षमतेचा नियम लागू असल्याचे गृहीत धरले. ही बाब एका कार्यक्रमामुळे निदर्शनास आल्याने महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. बिबवेवाडीच्या अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये एक राजकीय कार्यक्रम ५० टक्के क्षमतेच्या उपस्थितीत पार पडला. पोलीस बंदोबस्त असूनही प्रशासनाच्या नियमामुळे तेही हतबल झाले. ही बाब बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते यांच्या निदर्शनास

# कोरंठण खंडोबा येथे शासकीय नियमानुसार काठ्या, पालख्यांना परवानगी

आणून देण्यात आली. त्यानंतर नियमामध्ये सुरूपष्टता आणण्यासाठी हालचाली

सुरू झाल्या.

अहमदनगर, दि. १४ (प्रतिनिधी): पिंपळगाव रोठा तालुका पारनेर येथील भाविकांचे श्रद्धारऱ्थान व कुलदैवत असलेल्या कोरठण खंडोबा देवरऱ्थानच्या १७ ते १९ जानेवारी दरम्यानच्या यात्रेनिमित्ताने मानाच्या काठ्या व पाल ख्यांना परपरेनुसार देवदर्शन घेण्यासाठी काठ्या व पालख्या सोबतच्या मोजक्याच भाविकांना कोरोनाबाबतचे सर्व शासकीय नियम पाळून परवानगी मिळेल,असे प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी र-पष्ट केले.काठ्या पालख्यां च्या मानकर्याच्या प्रशासन व देवर-थानच्या बैठकीत अध्यक्षर-थानावरून बोलत होते.

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Chandrakan Juthalal Shah was member in respect of Fla No. A/306 on 3rd floor, having below mentioned address. Mr. Chandrakan Juthalal Shah died on 23/10/2021 Smt. Dina Chandrakant Shah and Mr. Monisl Chandrakant Shah, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No. A/306 on 3rd floor. The society hereby invites claims or

objections with certified documents from the heir / heirs or other claimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital Property of the society for transferring the said Flat No. A/306 on 3rd floor to Smt. Dina Chandrakant Shah and Mr. Monish Chandrakant Shah within a period of fifteen days from the date of publication of Notice and contact the Hon. Secretary of the societ

between 8.00 p.m. to 9.00 p.m.
If no claims / objections are received withi the period prescribed above, the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital / property of the society in such manner as are provided under the Bye

Sairaj Garden Co-op. Hsg. Soc. Ltd., address Iraniwadi Road No. 3, Kandivali West, Mumbai 400067 Date: 15/01/2022

#### PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that Flat No. A/ 204 , 'PEARL APARTMENT' Co-operative Housing Society limited , 3' Cross Road, Lokhandwala Complex Andheri (West), Mumbai 400 053, wherein, **Mr. Dushyant Nagpal** & **Mrs**. Harsha Dushyant Nagpal, the Proposed Buvers, have intended to buy rom MR. KARAN DHARMESI NADKARNI & MISS ANUSHKA MONISH NADKARNI, the Proposed Sellers, who are the owners of the above

The original owner of the said Flat, Late
Mrs. SHARAYU NADKARNI expired on
dated 19/06/2021 wherein, MR.KARAN
DHARMESH NADKARNI & MISS ANUSHKA MONISH NADKARNI, her grandchildren have acquired the above said Flat through her registered Will dated 10™ September, 2020, from thei Grandmother, Late Mrs. SHARAYU NADKARNI, and are hereby the bonafide nembers of the Society holding share certificate no. 55 of the face value of Rs 50/- (Rupees Fifty Each) each having distinctive numbers from 291 to 295 Therefore, currently, the Title of the above said Flat has been transferred by the Society and is in the Possession of he grandchildren, MR. KARAN DHARMESH NADKARNI & MISS ANUSHKA MONISH NADKARNI.

Any individual/company having any claim in respect by way of sale, exchange mortgage, charge, gift, trust, inheritance possession, lease, lien, maintenance easement, devise, bequest o encumbrance or otherwise howsoeve are hereby requested to make the same known in writing along with documentary proof to the undersigned within 15 days from the date of publication hereof, failing which, any such claims shall be disregarded and shall deemed to have been waived and/or

Dated this 15<sup>th</sup> day of January, 2022 ADV. AKSHAY KALBANDE Advocate High Court, Mumbai 405, Saptarshi CHŠ Ltd, D.N. Nagar ANDHERI (W), Mumbai -400053 Contact: 7977254678

NOTICE is hereby given that the certificate (s) for folio no: R001202 and certificate no's: 4918 and distinctive numbers: 698221-698320

Equity share Nos. 100 Of TASTY BITE EATABLES LIMITED standing in the name (s) of Mrs. REKHA SUSHIL PAHARIA has / have lost or mislaid and the undersigned has/ have applied to the company to issue duplicate certificate (s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our registrar, M/S. KFin Technologies Pvt. Ltd. Karvy selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad-500032 within one month from this date else the company will proceed to issue Duplicate Certificate (s).

जाहीर सूचना कुमारी जोआन डियागो फर्नांडिस या विन्टर . अपार्टमेंटस को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड यांचा पत्ता-प्लॉट क्र.१०, रोड क्र.२, डॉम्निक कॉलनी, ओरलेम, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४ या जागेच्या मालक असून सोसायटीच्य इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क.१७ चे धारक आहेत. यांचे कोणतेही वारसदार न नेमत दिनांक ०५.०६.२०२१ रोजी निधन झाले.

असे की, **श्री. ऑगस्टीन ग्रेगरी फर्नांडिस** यांनी त्यांच्या संयुक्त नावे २ऱ्या मजल्यावरील वर संदर्भीत फ्लॅट क्र.१७ मधील मयताचे शेअर हस्तांतरप ोसायटीकडे अर्ज केला आहे.

प्रोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल*/* मेळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर लेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाश सोसायटी उपविधीतील तरतुर्दींमधील दिलेल्या मार्गाने यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत नभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणार काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर . सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसार त्यावर नोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्या नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दा ारीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्या ।।रखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते दु.०१.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

दिनांक: १५.०१.२०२२ **च्या वतीने व करिता** श्रीमती स्नेहा एस. देसाई ठिकाण: मंबई (वकील)

दुकान क्र.४, विक्टोरीया कोहौसोलि. विस्तारीत मथुरादास रोड, कांदिवली (प.) मुंबई-४०००६७. ई-मेल:snehansudesai18@gmail.com

We, Kotak Mahindra Bank Limited, (KMBL), for our Banking and other related business including setting up its Bank Branch, Automated Teller Machine (ATM) desire to take on License the properties for 10 Ten) years, more particularly described in the schedule hereunder written, from the owners herein below People at large and all the concerned, private individuals, government/ semi-government institutions bodies / authorities, if has got any right, title, interest, or share in property herein mentioned or anybody who has objection for the aforesaid transaction are herewith publicly informed to raise their objection/s writing with copies of all the supportive documents to the undersigned within 7 (seven) days from publication of this public notice. If the objections are not received by the undersigned in writing along with copies of all supportive documents within 7 (seven) days from publication of this public notice, then it will be construed that the title to the said property are clear and that all such concerned have waived the rned shall be estopped from raising any objections thereafter and that we sha

proceed thereafter further for the execution of the Leave and License Agreement or such agreements and all such persons shall be estopped from raising any objections to such transaction thereinafter.				
Sci	hedule of the Properties			
Description of the Properties to be taken on License	Owner/Proposed Licensor			
Shop No.5 admeasuring about 153 sq.ft. carpet area	Mr. Neeraj Gulab Chhabria and Mrs. Sushila Gulab Chabria, both residing at Flat No.3, First Floor, 37, Postal Colony, Chembur East, Mumbai 400 071.			
Shop No.6 admeasuring about 250 sq.ft. carpet area	Mr. Brijendra Pandey and Mrs. Vandana Pandey, both residing at A/601, Parasmani CHSL, N.M. Marg, New Maneklal Estate, Ghaktopar West, Mumbai 400 086			
Shop No.7 admeasuring about 447 sq.ft. carpet area	Mr. Narsi Hirji Shah, residing at Flat No.1, Shivkrupa Sadan , Karani Lane, Ghatkopar West, Mumbai 400 086.			
Shop No.8 admeasuring about 279 sq.ft. carpet area	Mr. Rajesh Dhanvant Chheda and Mrs. Charulata Dhanvant Chheda , both residing at 204 Shiv Shakti Heights, Raigad Chowk, Pantnagar, Ghatkopar East , Mumbai- 400077.			
Shop No.9 & 10 collectively admeasuring about 450 sq.ft. carpet area	Mr. Gajanand Yashwant Kashid residing at 23/202, Dalal Sadan, Opposite Senior Citizen Garden, , Pestom Sagar Road No.4, Chembur West, Mumbai-400 089.			
Commercial Space No.1 admeasuring	Mr. Narsi Hirji Shah, residing at Flat No.1, Shivkrupa Sadan ,			

The Shops Nos.5,6,7,8,9,10 & Commercial Space No.1, are situated on the Ground Floor of the billiding known as Paradise Plaza CHSL, Karani lane, Ghatkopar (West), Mumbai-400086, having CTS Nos. 2310 to 2320 and 2321 B, Village, Ghatkopar Kirol, Taluka Kurla, District Mumbai.

PUBLIC NOTICE

याचे हद्दीतील कावेसर गावातील सर्वे न १५९,

हिस्सा न. ९ याचे क्षेत्रफळ १२६७ चौरस यार्डस म्हणजेच १०३६० चौरस मीटर, या मिळकतीवर

विकासित केलेल्या मिळकतीतील बी विंग मधील

फ्लॅट नबर २०१ याचे क्षेत्रफळ ४०६ चौरस फूट, दुसरा

मजला चरणामृत को–ऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, कावेसर, घोडबदर रोड, ठाणे पश्चिम

याचे खरेढी मालकी वहिवादीचा होता. त्याचे

मृत्युपश्चात सदरचा पलँट त्याची पत्नी श्रीमती सुमन पढरीनाथ रासकर याच्या नावावर असून

कै पढरीनाथ किसन रासकर याचे कायदेशीर वारस

१) श्रीमती समन पढरीनाथ रासकर, २) श्री धनजन

पदरीनाथ रासकर , ३) श्री जयेश पदरीनाथ रासक

. रूपाली पदरीनाथ रासकर याचे वडीलचर्जित

मालकी हक्क व कब्जेवहिवाटीतचा आहे. सदरचा पलॅट के. पदरीनाथ किसन रासकर याचे सदर

वारसानी आमचे अशील १) श्री अनिल विश्वनाथ

पाटील. २) सौ. दिपाजली अनिल पाटील याना

तरी वर नमूद फ्लॅटचे मालकी, ताबेवहीवाटीबाबत कोणाचीही, कोणत्याही प्रकारची हरकत

असल्यास, अगर सदर ईसमाशी कोणीही गहाप

दान, बोजा, भाडेपत्ता, बक्षीसपत्र, अगर सरकारी

पतसंस्था. बँक याचा इतर कोणताही करारमदा

केला असल्यास अगर इत कोणताही प्रकारचा हक्क,

हितसबध असल्याचा, त्यानी सदरजी जाहिर

नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ८ दिवसाचे आत

जाहीर नोटीस नमद केलेल्या वकीलाच्या पत्त्यावर

मदतीत कोणाचीही. कोणत्याही स्वरूपाची हरक

आसेल, आमचे अशिल सदर मिळकतीच्या खरेदीचा

व्यवहार पूर्ण करतील. त्यानतर कोणाच्याही कोणत्याही प्रकारच्या हरकतींचा विचार केला

जाणार नाही, याची या जाहीर नोटीसीने नोंद

रा सगम कॉम्प्लेक्स, वनवासवाडी, कृष्णा नग

श्री सुरेन्द्र कुमार दादासो लोखं

\$<<\$3844430

बसस्टॉपच्या मागे, सातारा - ४१५००:

Place: Mumba

Date : 15 Jan 2022

या हरकत न आलेस,<sup>°</sup>कागदपत्रासह प्रस्तुत

व ४)सौ. रूपाली मिलींढ चोरे (माहेरचे नाव

Kotak Infinity, 5th Floor, Building No.21, Infiniti Park off Western Express Highway, General A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400 097

. वर्व लोकांना कळविणेत येते कि**,** खाली वर्णन केलेली अशी निर्विवाद व बोजेरहित मिळकत माझे अशि श्री. सुशिल रामचंद्र कदम, पत्ता:- दुसरा माळा, संतोषी बिल्डींग, प्रशांत हॉटेल समीर, अलमेडा रोड, चरई अणे (प)-४००६०१, यांचे मालकीची व कब्जेवहिवाटीची मिळकत आहे. माझे अशिलांनी माहिती दिलं आहे कि, सद्र मिळकत बोजाविरहित व निर्विवाद अशी आहे. म्हणून मिळकतीचे टायटल (Tille)देणेसाठी हि नोटिस देण्यात येत आहे.

तरी सदर मिळकतीबाबत कोणाचे हक्क, अधिकार, हितसंबंध, लीज, कुळ, वहिवाट, भाडेपट्टे, साठेकरार विकास करार व अन्य कोणत्याही प्रकारचे हक्क अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्व झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आंत आपल्या हरकती खाली नमुद पत्यावर कागदपत्रांसह दाखत कराव्यात.

वरील मुद्तीत कोणाची हरकत न आल्यास आमचे अशिल सदर व्यवहार पूर्ण करुन घेतील व मागाहू-आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही.

ਸਿਲकतीचे वर्णन :							
गांव	सिटी सर्व्हें	टिका नं.	क्षेत्रफळ				
	नं.		(चौ. मि.)				
ठाणे शहर (चरई), ता. व जि. ठाणे	୨୦୦/২২୨	99	903.90				
ा : ए/१/१, श्री श्रमसाफल्य सोसायटी,							

बारा बंगला, टीएमसी हॉस्पीटल जवळ. (ॲड•बाळासाहेब भुजबळ) राणे (पूर्व) - 03.मो. ९८३३७१२६८०

#### **NCL RESEARCH & FINANCIAL SERVICES LIMITED**

CIN: L65921MH1985PLC284739 Regd. Office: Bhagyodaya Building, 3<sup>rd</sup> Floor, 79, N. M. Road, Fort, Mumbai-400 023 Tel: +91 22 2270 3249, Email: <u>ncl.research@gmail.com</u>; Website: <u>www.ncifin.com</u>

### NOTICE of EOGM

Notice is hereby given that the Extra-Ordinary General Meeting (EOGM) of the Members of the Company will be held on Monday, 24<sup>th</sup> January 2022 at 11.30 AM through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of Extra-

/ Other Audio Visual Means (DAVM) to transact the business, as set out in the Notice of Extra-Ordinary General Meeting only through E-Voting facility.

The Extra-Ordinary General Meeting will be held only through VC/OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and circulars issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI. The facility of appointment of Proxy will not be available for the EOGM. The instructions of joining the EOGM electronically are provided in the Notice of EOGM.

In Compliance with the Circular, electronic copies of the Notice of EOGM have been sent to all the In Compliance with the Circular, electronic copies of the Notice of EOGM have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants. These documents are also available on the Website of the Company at <a href="https://www.evoting.nsdl.com">www.evoting.nsdl.com</a>. The Company has completed the dispatch of Notice of EOGM through email to all the eligible members of the Company by permitted mode on 30" December, 2021.

Members who have not registered their Email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and members holding shares in physical mode are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, ABS Consultants Private Limited at absconsultant99@gmail.com.

Members holding shares in physical mode or dematerialized mode, as on cut-off date i.e. Monday January 17, 2022, may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of EOGM through the Electronic Voting System of NSDL ("remote e-voting"). Members are hereby informed that

- a) The business as set forth in the Notice of EOGM may be transacted through remote e-voting o
- he remote e-voting will commence on Friday, January 21, 2022 at 9.00 AM and will end or unday, January 23, 2022 at 5.00 PM.
- The Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at EOGM shall be Monday, January 17, 2022.
- d) Remote e-voting module will be disabled on Sunday, January 23, 2022 at 5.00 PM i.e. remote e-voting will not be allowed beyond said date and time.

  Members may note that the facility of voting will also be made available during the EOGM and those members who will be present in the EOGM through VC/OAVM facility and have not casted their Vote on the resolution through remote e-voting and are otherwise not barred fron
- doing so, shall be eligible to vote through E-voting system at EOGM. othing so, shall be eligible to vote through E-voting system at EUGNN.

  The members who have casted their Vote by remote e-voting prior to the EOGM may also attend the EOGM but shall not be entitled to cast their vote again.

  By Any person, who acquires shares of the company and become member of the Company after dispatch of Notice and hold shares as of the Cut-Off date, may obtain the Login ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or to the Company's Registrar & Share Transfer Agent. However, if you already registered with NSDL for remote e-voting then you can use your
- Agents. However, in you already registered with ADE on relate e-voting their you can use you existing User Id and Password for casting your vote.

  A person, whose name is already recorded in the register of members or in the register obeneficial owner maintained by the Depositories as on the Cut-Off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting at the EOGM; and
- In case of further assistance, members can write to the Company Secretary at ncl.research@

For NCL Research & Financial Services Limited

Place : Mumbai

Company Secretary & Compliance Officer

## सार्वजनिक सूचना

लिमत्तेचा पुनर्विकास जिल्हाधिकारी नवीन क्रमांक एल टी.ओ.सी.आर.आर. क्र. ९४६, लोअ परेल विभागाचा कॅडस्ट्रल सर्व्हे नंबर २/६२ आणि नवीन सर्व्हे नंबर २/२७१६,२७१५ परिस ज्यात महापालिका जी/दक्षिण वॉर्ड क्रमांक जी-२२३३(१सी) आणि जी-२२३३(१सीओ) स्ट्रीट आहे. क्र. १२६८,२७०, जी२२२७,२२२८, बिल्डिंग क्र. ३९०आय आणि ३९०जे पांडुर बालाजी बागवे मार्ग, सुभाष नगर, एन. एम. जोशी मार्ग, मुंबई - ४०० ०११ येथे स्थित आहे, नीलगंगा वैभव कॉ-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ओळखले जाते. कलम ३३(७) बीएमसी कायदा अंतर्गत. मुंबई शहराच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्हा अंतर्गत. ही लमत्ता नीलगंगा वैभव को-ऑपरेंट्रिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडच्या मालकीची आहे. ज्यान . ॲटलस इन्फ्राटेक प्रा. लि. ला विकास करण्याचे अधिकार दिले आहेत. ज्यांना वर नमूद केलेल्या मालमत्तेच्या पुनर्विकासाचे अधिकार आहेत. वर नमुद केलेल्या संरचनेतील सदस्य/रहिवाशांची प्रमाणित यादी खालीलप्रमाणे आहे.

अनु.	भाडेकरू / भोगवटादारांचे नाव	मजला	खोली/	वापरकर्ता
क्र.			दुकान क्र.	
१	श्री. अनिल झवेरचंद वोरा	तळ	१	निवासी
२	श्री. अजय बिषेश्वर नाथ टंडन	तळ	२	निवासी
ҙ	श्रीमती कला अशोक साखरिया	तळ	э	निवासी
Х	श्रीमती सीमा किशोर साखरिया	तळ	8	निवासी
ų	श्रीमती उषा भांजी राठोड आणि श्री. भांजी अलजी राठोड	१ला	5	निवासी
ξ	श्री. दीपक रमणिकलाल फुरिया	१ला	ξ	निवासी
હ	श्री. कुणाल जयेंद्र शहा	१ला	b	निवासी
L	श्री. वरुण जयेंद्र शहा	१ला	۷	निवासी
9	श्री. राजू श्यामदास चुग	२रा	٩	निवासी
१०	श्री. किशोरकुमार छोगमलजी जैन	२रा	१०	निवासी
११	श्रीमती डुलसीन लिगोरी डिसिल्वा	२रा	११	निवासी
१२	श्रीमती रंजनबेन मनीलाल गडा आणि	२रा	१२	निवासी
	श्री. हिरेन मनीलाल गाडा			
१३	श्री. लुईस फ्रान्सिस नोरोन्हा	३रा	१३	निवासी
१४	श्री. हितेश हिरजी गुटखा	३रा	१४	निवासी
१५	श्री. ज्ञानेश जयवंत नेरूरकर	३रा	१५	निवासी
१६	श्री.ज्ञानेश जयवंत नेरुरकर	३रा	१६	निवासी
१७	श्रीमती अपर्णा नरेंद्र फतरपेकर	४था	१७	निवासी
१८	श्री. विदुर जी सिंह	४था	१८	निवासी
१९	श्री. समीर मारुतराव सूर्यवंशी	४था	१९	निवासी
२०	श्रीमती श्रद्धा विश्वनाथ	४था	२०	निवासी
२१	श्री.शांतीनाथजी महाराज जैन टेंपल आणि चेरीटीज ट्रस्ट त्याद्वारे व्यवस्थापकीय विश्वस्त श्री पुंडलिकभाई अंबालाल शहा	तळ	मंदिर	अनिवासी
22	श्री. अजित केशव कामथ	तळ	गॅरेज	अनिवासी

२२ | श्रा. आजत कशव कामध उपरोक्त प्रमाणित सूचीच्या पुनर्विकासासाठी कोणाला आक्षेप असल्यास. सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत खाली नमूद केलेल्या पत्त्यावर आम्हाला कळवावे. मे. एटलस इन्फ्राटेक प्रा. लि.

एटलस रॉयल 'बी' विंग, तळमजला, कार्यालय क्रमांक ९, इमारत क्र. ५३,५५,५५ओ,५५बि तात्या घारपुरे पथ, मुगभाट क्रॉस लेन, गिरगाव, मुंबई - ४०० ००४. दूरध्वनी क्र.: ०२२ - २३८२००८३

## **PUBLIC NOTICE**

er of Flat No. 103, 1 st Floor, Buildi No. 4-E, Shubh Vastu, Khativali, Tal Shahapur, Dist. Thane which he has Durchased from M/S LVR Builders & evelopers vide agreement for sale dto 0/9/2013 duly registered on 26/9/2013 nder sr. no. SHP- 5582/2013 in which his ather Bhagwan R. Kalambe is co-owner vho has already expired on 9/6/2017. Th riginal agreement to sale dtd 26/9/2013 is lost/misplaced & not traceable for which the has filed an FIR under property missing register no. 366/2021 on 25/4/2021 a hree Nagar Police Station, Thane.

Sd/-Adv. Sonali U. Mehendale 101, Harmony CHS Ltd, Opp. KNS Bank, Court Naka, Thane (W) 400601 cell: 9820823872 Date: 15/01/2022

If anyone finds the same or has any claims about the same then such person/s can contact me within 10 days from issue of this

# **PUBLIC NOTICE**

This is to inform the public at large that the deceased Mr. Shankar Gopal Kadam was the bonafide member of **Ashapura Dham** Co-operative Housing Society Ltd., having address at Plot No. 23, Sector -5, Ghansoli, Navi Mumbai - 400701, Tal. & Dist. Thane, holding **Flat No. B-102** on 1<sup>st</sup> **Floor**, (holding **Five** shares vide Share Certificate No. 018, from 086 to 090).

The said deceased died on 22/10/2009 without making any nomination in the society The said deceased died on 22/10/2009 without making any nomination in the society with respect to the said flat. Mrs. Rajashree Shankar Kadam (Wife), heir of the said deceased has made an application to the society for transfer of 100% shares of deceased in her name to become a sole owner (100% shares) of the said flat and accordingly she has submitted all papers to the Society as per the Bye-Laws No. 35.

The society has requested to the applicant to publish a notice in this respect and therefore I hereby invite claims/objections from the heir/heirs or other claimants/objectors for the aforesaid transfer within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased ember in the capital/property of the society.

If no claims are received within the period prescribed above, I shall give no claim to the society and the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society. The present notice is given on behalf of Mrs. Rajashree Shankar Kadam.

Advocate High Court
RH/Plot No. 62, Aashiyana, Behind Plaza CHS Ltd.,
Sector 2, Koparkhairane, Navi Mumbai – 400709.
Mob.: 9820086949 | Email ID: m.niraj28@yahoo.in

### इंडोकेम लिमिटेड

सीआयएन:एल३१३००एमएच१९६४पीएलसी०१३०८८

**नोंदणीकृत कार्यालयः** प्लॉट क्र.४१०/४११, खटाव हाऊस, मोगल लेन, माहिम, मुंबई-४०००१६. **द्रः:**+९१-२२-६१२३६७६५/६९२३६७९१ ई-मेल: iklsecretarial@gmail.com, वेबसाईट: www.indokem.co.in

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व कालावधीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	<b>.</b>	वंपलेली तिमाई	ी	संपलेली	संपलेले वर्ष	
तपशिल	३१.१२.२०२१	30.09.7079	३१.१२.२०२०	३१.१२.२०२१	38.82.2020	३१.०३.२०२१
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षाित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३,४२१	२,४४३	२,२२६	८,३१४	५,१६९	৬,९४७
करपूर्व नफा/(तोटा)	१५६	१९	१३६	258	२०८	२९९
वर्षाकरिता नफा/(तोटा)	१५६	१९	१३६	258	२०८	२९९
एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) कराच्या एकूण	१५४	१६	१३६	288	206	२९०
भरणा केलेले समभाग भांडवल						
(दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग)	२,४३३	२,४३३	२,४३३	7,833	२,४३३	२,४३३
इतर समभाग					७५९	
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही)						
एकूण उत्पन्न प्रतिभाग						
१. मूळ (रु.)	०.६४	0.0८	0.५६	0.97	०.८६	१.२२
२. सौमिकृत (रु.)	0.58	0.0८	0.५६	0.97	०.८६	१.२२
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपूर्व नफा/(तोटा) वर्षांकरिता नफा/(तोटा) एकूण सर्वंकष उत्पन/(तोटा) कराच्या एकूण भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग) इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही) एकूण उत्पन्न प्रतिभाग	तपशिल	तपशिल ३१.११.२०२१ ३०.०९.२०२१ ३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपूर्व नफा/(तोटा) १५६ १५६ १५ १६ १५६ १५ १६ १५४ १६ भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/– प्रती भाग) २,४३३ २,४३३ इतर समभाग उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही) एकूण उत्पन्न प्रतिभाग १. मूळ (रु.) ०.६४ ०.०८	अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न करपूर्व नफा/(तोटा) १५६ १९ १३६ वर्षाकिरिता नफा/(तोटा) १५६ १९ १३६ एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) कराच्या एकूण १५४ १६ १३६ परणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य १०/- प्रती भाग) १,४३३ २,४३३ २,४३३ २,४३३ इत समभाग उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (वार्षिकीकरण नाही) एकूण उत्पन्न प्रतिभाग १. मूळ (रु.) ०.६४ ०.०८ ०.५६	तपशिल	तपशिल ३१.११.२०२१ ३०.०१.२०२१ ३१.११.२०२० ३१.१२.२०२० ११.१२.२०२० ३१.११.२०२० ३१.१२२०२० ३१.१२२०२० ३१.१२२०२० ३१.१२२०२० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२०००० ३१.१२२२००० ३१.१२२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१.१२२००० ३१२००० ३१२००० ३१२००० ३१२०००० ३२००० ३२०००० ३२००० ३२००० ३२००००० ३२००० ३२०००० ३२००० ३२०००० ३२०००० ३२००० ३२०००० ३२००० ३२००० ३२०००० ३२००० ३२०००० ३२००० ३२००० ३२००० ३२००० ३२००० ३२०००० ३२०००० ३२०००० ३२०००० ३२०००० ३२००० ३२००० ३२००० ३२००० ३२००० ३२००० ३००० ४००० ४

वरील वित्तीय निष्कर्षाचे वैधानिक लेखापरिक्षक, लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

कंपनी दोन विभागात अर्थात टेक्स्टाईल डाईज व केमिकल्स आणि विद्युत कॅपेसिटर्स या विभागात कार्यरत आहे. तथापि विद्युत कॅपेसिटर्सकरिता विभागीय अहवाल वेगळे देण्यात न येत असल्याने कार्यचलन विभागावरील इंडएएस १०८ नुसार वेगवेगळे अहवालाकरिता कंपनी लागू नाही.

कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १३ सप्टेंबर, २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत कंपनी व रेफनॉल रेझिन्स ॲण्ड केमिकल्स लिमिटेड यांच्या दरम्यान विलीनीकरण सुधारित योजनेस विचारात घेऊन मान्यता दिली आहे. सदर योजनेची नियुक्त तारीख १ एप्रिल, २०२१ किंवा राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाद्वारे निश्चित किंवा मान्य प्रमाणे पुढील तारीख असेल. विविध प्राधिकरणाकडून मान्यता प्रलंबित असल्याने ३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वरील योजनेचा लेखाप्रभाव देण्यात आलेला नाही.

मागील कालावधी/वर्षाचे आकडे निश्चितीसाठी पुर्नगठीत/पुर्ननमुद केले आहेत.

इंडोकेम लिमिटेडकरित सही/-महेंद्र के. खटाव

डीआयएन:000६२७९४

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

## PLASTIBLENDS INDIA LIMITED फोर्च्युन टेरेसेस, ए-विंग, १०वा मजला, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३. सीआयएन: एल२५२००एमएच१९९१पीएलसी०५९९४३

4	१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेली तिमाई	। व नऊमा	हाकारता उ	गलखापाराद			
						ाखात, प्रति शेअर	
			संपलेली तिमाही		संपलेली	नऊमाही	संपलेले वर्ष
आ. 事.	तपश्चील	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.१२.२०२१ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२ लेखापरिक्षित
	कार्यचलनातून महसूल	१७४१४.८१	१७१३९.३0	१६००४.५३	४९८७९.३७	४०५६५.९६	४.६६७७४
١.	इतर उत्पन्न	१०५.७०	१२१.३७	७५.२९	803.49	२०५.६४	३५०.६
₹.	एकूण उत्पन्न (१+२)	१७५२०.५१	१७२६०.६६	१६०७९.८२	५०२८२.९६	80008.50	3C0C8.8
۲.	सर्व						
	वापरलेल्या वस्तूंचे शुल्क	१३१८१.०८	१३४३६.५२	१०७६४.७४	३८१००.२१	२६५३५.८५	३८८६४.४
	व्यापाराच्या मालाची खरेदी		. <del>.</del> .	-		8.30	४.६
	पूर्ण वस्तूंच्या यादीतील बदल, चालू कार्य व व्यापारातील साठा	(६०२.०५)	(२७६.६७)	३४८.५२	(९६०.२६)	११७६.०३	८८७.५
	कर्मचारी लाभार्थ खर्च	८७६.६७	८७९.१७	७५५.१४	२६५६.४९	२३३९.६१	3 ? 3 3 . 8
	वित्तीय खर्च	६०.०६	48.40	५७.२५	२२१.९७	२५३.९६	३०१.६
	घसारा व वसुलीयोग्य खर्च	808.38	४०१.२६	880.83	१२१९.२८	१२००.५३	१५८७.२
	इतर खर्च	१९४९.६०	१९९७.५१	२१७९.१७	५७८४.६८	५५८३.६८	७९८५.८
	एकूण सर्च (४)	१५८६६.९२	\$4860-34	\$83\$3-03	84635-30	\$00%8.08	<b>५२७६४.८</b>
١.	अपवादात्मक बाब व करपूर्व नफा (३)-(४)	१६५३.५९	963.30	१५६४.०७	3341.46	3400.58	4386-5
i -	अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	
٥.	कर सर्वपुर्व नका (५-६)	1441.45	04.40	8348.00	<b>\$\$41.46</b>	3500.55	4885.8
٤.	कर खर्च						
	चालू कर	४२९.८३	२४५.११	803.55	९४०.९६	९७८.३१	१४०२.७
	स्थिगत कर	१६.५२	(३१.९९)	२२.६८	(२१.७१)	३२.११	३८.0
	मागील वर्षाकरिता आयकर तजवीज	-	-	-	-	१४३.६९	१४३.६
١.	कालावधीकरिता निव्वळ नफा (७-८)	१२०७.२५	35.022	1130.63	2832.33	२५२३.४८	9.8505
10.	इतर सर्वकव उत्पन्न						
	<b>अ)</b> १. बाबसंबंधी आयकर जे नफा व तोटामध्ये पुनर्वर्गीकृत केले नाही	१७८६.८७	३७५.८८	94.40	2882.80	४०३.९७	१२१०.४
	२. बाबसंबंधी आयकर जे नफा व तोटामध्ये पुनर्वर्गीकृत केले नाही	-	(१५.७९)	-	(१५.७९)	(१३.१७)	(२३.९५
	<b>ब)</b> १. बाबसंबंधी आयकर जे नफा किंवा तोटामध्ये पुनर्कर्गीकृत केले आहे	-	-	-	-	-	
	२. बाबसंबंधी आयकर जे नफा किंवा तोटामध्ये पुनर्वर्गीकृत केले आहे	-	-	-	-	-	
	कालावधीकरिता इतर सर्वकच उत्पन्न	१७८६.८७	340.10	94.40	२४२६.६२	390.20	1164.4
	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (९+१०)	3878.88	\$10.76	१२३३.४१	8676.93	2588-52	8998-9
	भरणा केलेले समभाग भांडबल (इ.५/- दर्शनी मूल्य प्रतिभाग) उत्पन्न प्रतिभाग (इ.५/- दर्शनी मूल्य प्रतिभाग) (वार्षिकीकरण नाडी)	1399.84	१२२९.४६	1499.84	१२२९.४६	1999.84	१२२९.४
	(बाषकाकरण नाहा) मृळ	४.६५	2.82	8.36	9.36	9.08	१४.३
	ुळ सौमीकृत	8.93 8.59	4.14 4.84	8.3C	5.29 9.36	5.01	? 8 . 3 ·
_	्रा <del>।</del>	0.42	7.57	0.76	3.29	5.01	78.9

ठिकाण : मंबई

दिनांक: १४.०१.२०२२

१. वरील निष्कर्षाचे लेखासिमतीद्वारे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि १३ जानेवारी, २०२२ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

वरील वित्तीय निष्कर्ष हे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये सुचित भारतीय लेखाप्रमाण सहवाचिता कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ चे नियम ३ आणि कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) सुधारित अधिनियम २०१६ नुसार तयार केले गेले आहेत. ३. मागील वर्ष/तिमाहीचे आकडे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत व पुर्ननमुद करण्यात आले.

४. कंपनी एकमेव विभागात अर्थात मास्टर बॅचेसमध्ये कार्यरत आहे.

मंडळाच्या वतीने व करिता प्लास्टीब्लेन्डस् इंडिया लिमिटेड एस. एन. काब्रा

ठिकाण: मुंबई दिनांक: १३ जानेवारी, २०२२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

दावा रक्कम

देणाः

जाब देणाऱ्याचे नाव

मास्टरबॅचचे भारतातील प्रमुख उत्पादक व निर्यातदार

सीआयएन: एल२४२००एमएच१९८०पीएलसी०२३५०७

३१ डिसेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

		संपलेली तिमाही		संपलेली नऊमा
अ.		३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	३१.१२.२०
क्र.	तपशील	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षि
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9३८४.६९	८७९.४५	3400.0
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
l	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	(8.८८)	(२६.५७)	(५६.९
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
l	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८८)	(२६.५७)	(५६.९
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)			
l	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८८)	(२६.५७)	(48.8
4.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	(8.00)	(२६.५७)	(48.8
ξ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी)	30८.९९	306.99	306.9
O.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)			
l	(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
l	१. मूळ	(0.9६)	(0.८६)	(9.6
l	२. सौमिकृत	(0.9६)	(0.28)	(9.6

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कषांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.refnol.com वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

दिनांकः १४ जानेवारी, २०२२

संपलेली तिमाही ३१.१२.२०२१ ३१.१२.२०२० गर्थचलनातून एकूण उत्पन्न ग्रुपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (48.82) रानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) ।लावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न ۷.٤٤ सही/

# जाहिर नोटीस

महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई) ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक,

भटवाङ

जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल	Γ			
<b>मांक १ ते ३</b> ९					
डी, घाटकोपर (प.), मुंबई - ४०० ०८४.					

अ.	जाब देणाऱ्याचे नाव	दावा दाखल	दावा	दावा	जाब	ľ
<b>丣</b> .		दिनांक	क्रमांक	रक्कम	देणार	ľ
					क्र	ľ
१	श्री. दत्तात्रय महादेव गेजगे	२३.१०.२०२१	४४२७	३२६१३	१	ľ
2	श्री. लक्ष्मण नामदेव घाडगे	२३.१०.२०२१	४४२७	३२६१३	2	ľ
ş	श्रीम. वर्षा बाजीराव दरेकर	२३.१०.२०२१	४४२८	६४७९६	१	ŀ
٧.	श्री. योगेश लालमणी पांडे	२३.१०.२०२१	४४२९	६८२००	१	ľ
٩.	श्री. गर्जेंद्र आत्माराम खानविलकर	२३.१०.२०२१	४४२९	६८२००	२	ľ
ξ.	श्री. दिपक सुपडु तायडे	२३.१०.२०२१	४४३०	५७०९४	१	ľ
৩.	श्री. गणेश वसंत अबगुल	२३.१०.२०२१	४४३०	५७०९४	२	Ŀ
ሪ.	श्री. नितेश बापु जाधव	२३.१०.२०२१	४४३०	५७०९४	3	l
۹.	श्री. विलास गंगाधर गाडगे	२३.१०.२०२१	४४३१	११९८५९	२	Į
१०.	श्रीम. पुनम अनंत महाडिक	२३.१०.२०२१	४४३२	११८५५२	१	Į
११.	श्रीम. स्मृती कमलाकर भोईर	२३.१०.२०२१	४४३२	११८५५२	3	l
१२.	श्री. अनिकेत रामचंद्र राणे	२३.१०.२०२१	8833	८२१४९	१	۱.
१३	श्री. सिध्देश शिवाजी सावंत	२३.१०.२०२१	४४३४	९७७६०	3	ı
१४.	श्री. कैलास मारूती गागरे	२३.१०.२०२१	४४३५	१०९९६७	१	Ī.
१५.	श्री. मोजेस राजीव जोसेफ ब्रान्सन	२३.१०.२०२१	४४३५	१०९९६७	२	-
१६.	श्री. संतोष रावजी नाईक	२३.१०.२०२१	४४३५	१०९९६७	3	ı
१७.	श्री. संतोष दगडु गवळी	२३.१०.२०२१	४४३६	१०३३०८	१	l
१८.	श्री. गणेश केशव पाटील	२३.१०.२०२१	४४३६	१०३३०८	२	ı
१८.	श्री. उमेश दाजी शेवाळे	२३.१०.२०२१	४४३७	८०१९३	१	
१९.	श्री. उमेश दाजी शेवाळे	२३.१०.२०२१	४४३८	११४०२२	१	

२३.१०.२०२१ ४४३९

१२५०२१

#### श्री. सुशिल अरूण सिंग १२५०२१ २३.१०.२०२१ श्री. विकास कल्याण भिसले २३.१०.२०२१ १२५०२१ श्री. आनंदा विष्णु सावंत 23. २३.१०.२०२१ 8880 १२१२४१ श्री. जयवंत मारूती हिरणक १२१२४१ २३.१०.२०२१ श्री. सुनिल वामन पाटोळे २३.१०.२०२१ १२१२४१ 8880 २६. श्री. राजाराम रामचंद्र शेंडे २३.१०.२०२१ ४४४४ १७७८५९० श्री. जयेश राजाराम शेंडे २३.१०.२०२१ १७७८५९० श्री. भार्गव महादेव शेंडे २३.१०.२०२१ २८. ४४४४ १७७८५९० २९. श्री. उदय दशरथ कोलते २३.१०.२०२१ १७७८५९० श्री. बापु राजु पवार २३.१०.२०२१ 8888 ६०७३६३ श्री. संजय नाना सौदांडे २३.१०.२०२१ 8888 ६०७३६३ श्री. चंद्रकांत विश्राम पारधे २३.१०.२०२१ २९९५७२ श्री. दिलीप केशव जगधने २३.१०.२०२१ २९९५७२ 33. ४४४३ ₹४. श्री. अमोल पांडुरंग गंवादे २३.१०.२०२१ ४४४५ ६०१५१८ श्री. पांडुरंग अनाजी गंवादे २३.१०.२०२१ ६०१५१८ ३६. श्री. वृषभ पांडुरंग गंवादे २३.१०.२०२१ ६०१५१८ ४४४५ श्री. अंजनाबाई पांडुरंग गंवादे २३.१०.२०२१ 8886 ६०१५१८ श्री. नानाजी सावकार औटी २३.१०.२०२१ ६०१५१८ श्री. निलेश रावसाहेब कावरे २३.१०.२०२१ ६०१५१८

दावा दाखल

दिनांक

दावा

क्रमांव

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्र पाठविण्यात आलेले आहे. परंतू प्रतिवादी यांना समन्स रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने

उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दिनांक २१.०१.२०२२ रोजी दपारी २.०० वाजता दाव्यासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर रहावे.

या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिवादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.

म्हणून आज दिनांक ७.०१.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे. सहकारी संस्था (परसेवा) महाराष्ट्र राज्य बिगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. (मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

# रेफनॉल रेझिन्स ॲंड केमिकल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः ४१०/४११, खटाव हाऊस, मोगल लेन, माहीम (प.), मुंबई–४०० ०१६. दूरः:७७९–४०२०९२००–९, ई–मेलः contact@refnol.com, वेबसाईटः www.refnol.com,

				(જ.ભાલ
		संपलेली	संपलेली नऊः	
अ.		३१.१२.२०२१	३१.१२.२०२०	39.92.20
क्र.	तपशील	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरि
٩. २.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	१३८४.६९	८७९.४५	3400
3.	(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(8.86)	(२६.५७)	(५६.५
8.	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(8.82)	(२६.५७)	(५६.५
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(8.८८)	(२६.५७)	(५६.५
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न	(8.00)	(२६.५७)	(५६.६
Ę. O.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.१० प्रत्येकी) उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)	302.99	30८.99	306
	१. मूळ २. सौमिकृत	(0.9६) (0.9६)	(०.८६) (०.८६)	(9.d (9.d
टिप	:			

प्रमुख एकमेव वित्तीय माहिती खालीलप्रमाणे

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

नवघर रोड, मुलुंड (पू.), मुंबई - ४०० ०८१. यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्या., मुंबई. पत्ताः घनश्याम कृपा को.ऑप.हौ.सोसा., आर.बी.कदम मार्ग,

अनुव्र

संचालक मंडळाच्या आदेशान्वये

39.92.202 2386.68

संपलेली नऊमाही

(48.82